

पात्रीव m. n. *gaṇa* ग्रथर्चादि zu P. 2, 4, 31. AK. 3, 6, 4, 35. eine Art *Opfergeschirr* nach den Erklärern.

पात्रेवङ्गल (पात्रे, loc. von पात्रे, + वंग) adj. pl. nur bei der Schüssel sich versammelnd, Schmarotzer *gaṇa* पात्रेसमितादि zu P. 2, 1, 48 und युक्तोरोक्तादि zu 6, 2, 81.

पात्रेसमित (पात्रे + समित, partic. von 3. इ mit सम्) dass. P. 2, 1, 48 (pl. Schol.). *gaṇa* युक्तोरोक्तादि zu 6, 2, 81. स पात्रेसमितो उच्यते भेजनान्मिलितो न य: TRIK. 3, 1, 28. निधाय हृदये पापे यः परं शमसि स्वप्नम्। स पात्रेसमितो उच्यते स्वात् falsch, hinterlistig ÇABDAM. im ÇKDRA.

पात्रोपकरणा n. nach ÇKDRA. (= उपरूपणा) und WILS. *Schmucksachen untergeordneter Art*, mit folgendem Beleg aus KÄLIKĀ-P. 68: दृश्यादायस्वर्णं तु भूयां न कदा च न। घाटाचामारकुम्भादि पात्रोपकरणादिकम्॥ तद्वृष्णात्मेदृश्याद्यस्मात्तद्वृष्णपृष्ठम्॥ ÇKDRA. पात्रोपकरणादिक kann hier füglich aus *Geschirren, Geräthen und Anderem bestehend* bedeuten.

पात्र्य (von पात्र) adj. = पात्रिय P. 5, 1, 68.

पात्रै = पथ *gaṇa* व्यापादि zu P. 3, 1, 140. 1) m. a) Feuer. — b) die Sonne. — 2) n. a) Wasser MED. im ÇKDRA. u. bei WILS. — Die gedr. Ausg. (th. 9) liest fehlerhaft पार्थः; vgl. पीय und पाथस्. — b) N. eines Sāman Ind. St. 3, 222. b.

पाथस् n. 1) Stelle, Platz, Ort: पार्थपतीनामन्वेति पाथः RY. 4, 113, 8. 162, 2. देवीर्देवानामपि पर्ति पाथः 7, 47, 3. पत्रो चक्ररूपता ग्रातुमस्मै श्येनो न दीप्यन्वन्वेति पाथः 63, 5. आ चैष श्रासां पाथो नदीनां वरुणः 34, 10, 2, 3, 9, 3, 8, 9, 31, 6. विज्ञुर्गुपाः परमं पाति पाथः 53, 10, 4, 134, 5. वायुर्न पाथः पर्ति पाति सव्यः 7, 3, 7. AV. 2, 34, 2. अयोः प्रियं पाथो उपीतम् VS. 2, 17. यत्र वरुणस्य प्रिया धारानि यत्र वनस्पतेः प्रिया पाथांसि 21, 48, 13, 53, 29, 10. TS. 3, 3, 3, 1. समुद्रे वौ निनवानि स्वं पाथो अयोध्या Āçv. Ça. 1, 11. ÇÄNH. Br. 10, 6. प्रियं देवानाम्बेतु पाथः TBR. 3, 1, 4, 5 in Z. f. d. K. d. M. 7, 267. यत्र सूर्यस्तथा अक्षरा सुमिति RY. 7, 1, 4. Die Comm. fassen das Wort bald in der Bed. von स्थान, bald in einer der drei folgenden. Wohl verwandt mit 2. पथ. — 2) Speise NIR. 8, 17. UNÄDIS. 4, 204. — 3) Lust NIR. 6, 7. — 4) Wasser UNÄDIS. 4, 203. AK. 1, 2, 3, 4. H. 1069. HALÄJ. 3, 26. SPR. 769. RÄGA-TAR. 3, 451. KATHÄS. 27, 122.

पाथिकः m. patron. von पथिक *gaṇa* शिवादि zu P. 4, 1, 112.

पाथिकार्यः m. patron. von पथिकार *gaṇa* कुर्वादि zu P. 4, 1, 151.

पाथिकः n. nom. abstr. von पथिक *gaṇa* पुरोद्धितादि zu P. 5, 1, 128. पाथिस् UNÄDIS. 2, 115. m. Meer; Auge UGGVAL. n. = कीलाल (Water?) UNÄDIS. im ÇKDRA. a blotch, a scab WILS.

पाथेय *gaṇa* धूमादि zu P. 4, 2, 127. 1) (von पथि) = पथि साधुः P. 4, 4, 104. n. Wegekost, Reisevorrath H. 493. HALÄJ. 2, 203. VIKR. 94. KATHÄS. 26, 6, 27, 185. PÄNKAT. 185, 19. KIR. 3, 37. ÇATR. 10, 114. श्र० adj. MBH. 12, 12455, 14, 1385. RIÉA-TAR. 3, 211. 5, 9. नैयदीवाक्यः adj. MBH. 3, 11104 = 11346. कुशलतेऽर० adj. BHAG. P. 3, 30, 32. शीलैकपथेया KATHÄS. 21, 116. चिसकिशलयच्छेद्यपथेयवत् MEDH. 11. — 2) n. = पाथोन ग्रोत्तव्यात्मा im ÇKDRA.

पाथेयक adj. von पाथेय *gaṇa* धूमादि zu P. 4, 2, 127.

पाथोद (पाथस् + ओ) n. Wasserrose RÄGAN. im ÇKDRA. RÄGA-TAR. 4, 110. 386.

पाथोद (पाथस् + ओ) m. Wolke TRIK. 4, 1, 81.

पाथोधर (पाथस् + धर्) m. Wolke ÇKDRA. (angeblich nach HALÄJ.) RÄGA-TAR. 3, 202.

पाथोधि (पाथस् + धि) m. Meer TRIK. 1, 2, 8. RIÉA-TAR. 3, 68. 4, 219. ÇATR. 1, 294. SÄH. D. 26, 11.

पाथोन (aus παρθένος) das Zeichen der Jungfrau VARÄH. BRH. 22, 1, 1, 8. — Vgl. पाथेय.

पाथोनिधि (पाथस् Wasser + निः) m. Meer ÇABDAR. im ÇKDRA. UGGVAL. zu UNÄDIS. 4, 203.

पाथोभाज् (पाथस् + भाज्) adj. den Raum —, Platz innehabend ÇÄNH. Br. 10, 6. — Vgl. u. धामाज्.

पाठ्य m. patron. des Dadhiča KÄTH. ANUKR. 16, 4 (Ind. St. 3, 460).

पाठ्यः ved. adj. von पाथस् (= पाथसि भवः) P. 4, 4, 111. वृषा RV. 6, 16, 15. patron. nach SÜJ., anders MAHIDH. zu VS. 11, 34.

पाद् s. 2. पद्.

पाद् (ein aus den starken Casus von 2. पद् hervorgegangener Stamm) m. P. 3, 3, 16. *gaṇa* वृपादि zu 6, 1, 203. Vop. 26, 170. 1) Fuss (bei Menschen und Thieren) NIR. 2, 7. AK. 2, 6, 2, 22. 3, 4, 16, 92. H. 616. an. 2, 230. MED. d. 9. fg. HALÄJ. 2, 356. श्रोग्य ग्रन्थ्य पादः RY. 4, 163, 9. 4, 38, 3. AV. 9, 8, 21. 10, 7, 39. 11, 3, 46. 19, 60, 2. प्रतालितपाद आçv. GRHJ. 1, 24. KÄTJ. ÇR. 6, 6, 3. 15, 3, 24. पाणिपादेय SUÇR. 4, 16, 1. कृस्तपादम् M. 2, 90. पाद्योश्चावनेऽनम् 209. श्राङ्क० 4, 76. प्रौढ० 112. पाणिपादचपल 177. उद्क० दृन् 8, 280. श्रकृबा पाद्योः शैचम् N. 7, 3, 3. धावन 13, 42. प्रसारण SUÇA. 2, 143, 1. पादै रुद्ध्यो नगरादागताः zu Fusse R. 4, 24, 36. MEGH. 33. 58. 76. चलत्येवेन पादेन तिष्ठत्येवेन बुद्धिमान् SPR. 903. एकपादप्रतिष्ठित R. 4, 163, 23. न तिस्तपादज्ञश्च प्राज्ञस्तिष्ठेत् MÄRK. P. 34, 45. पितुः पाद्योः पतति ÇÄK. 36, 18. 107, 14. HIT. I, 76. पतितो उस्मि पादै KAURAP. 36. तयोर्जगृक्तुः पादान् RÄGH. 1, 57. भीमेनापि धृता मूर्धिं पत्वादाः (pl. st. des du.) Inschr. in Journ. of the Am. Or. S. 7, 23. ÇI. 4. कृतपादा (adj. f.) श्रिःस्थाने R. GOKA. 1, 7. 15. 16. आराध्यर्भपादितपादा KÄTHÄS. 13, 43. SOM. NAL. 73. गजोष्ट्रखरपादी R. 5, 17, 29. पूर्वपादी 30. पादान्तस्त्वयीकृत्य तिष्ठ (मग्) HIT. 23, 8. VID. 21. ÇÄK. 32. Will man seine besondere Hochachtung vor einer Person zu erkennen geben, so nennt man sie nicht einfach bei ihrem Namen, sondern sagt die Füsse (pl.) dessen und dessen, GÄNARATNAM. zu P. 2, 1, 66 (पादः sg.). H. 336. HALÄJ. 1, 155. रामपादप्रसादक R. 1, 1, 35. श्राकर्णयन्तु देवपादः PÄNKAT. 19, 10, 70, 2, 4. ed. orn. 61, 11. स्वामिपादानाम् PÄNKAT. 70, 6. मम तातपादानाम् SÄH. D. 18, 18. श्रीमत्राराध्यापोरुक्तम् 23, 16. कृतिरिपं सिद्धाचार्याश्चायोषपादानाम् VÄGRASÜKI 227. श्रीगाविन्द्रभगवत्पूर्यपादशिष्य Unterschr. in BRH. ÄR. UP. S. 329. एवमाराध्यपादा श्राज्ञापयति PRAB. 22, 9. — 2) Fuss von leblosen Gegenständen (Bettstellen u. s. w.), Pfeiler, Säule: भग्स्ततत चतुर् पादान् AV. 14, 1, 60. AIT. BR. 8, 5. 12. ÇAT. BR. 12, 8, 2, 6. KÄTJ. ÇA. 13, 3, 2. 15, 4, 48. Z. d. d. m. G. 9, 665 (= पादस्तम्). मणिविद्रुमपादानं पर्यङ्गाणाम् MBH. 13, 2873. खृष्णायाः VARÄH. LAGHU. 4, 8. शत्यासु BRH. 5, 21. महत्प्राप्ते प्राप्तादम् MBH. 5, 4862. — 3) Fuss als Maass, = 12 Anguli: °पात्रः adj. f. फृ ÇAT. BR. 6, 5, 2, 2, 7, 2, 4, 7, 8, 7, 2, 17. KÄTJ. ÇA. 16, 7, 31. 17, 1, 10, 4, 12. Äçv. ÇR. 6, 10. पात्रमेति न गच्छति MÄRK. P. 20, 28. — 4) der Fuss eines Baumes, Wurzel TRIK. 3, 3, 207. fg. H. an. MED. HALÄJ. 2, 28. VARÄH. BRH. S. 8, 35. Vgl. 1. पादप. — 5) der Fuss eines Ge-